

अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी,  
शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन  
शिक्षक सेवा गट-अ या पदावर नामनिर्देशनाने  
नियुक्ती झालेल्या उमेदवाराच्या पदस्थापनेत  
अंशतः बदल करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन निर्णय क्रमांक: ससेनि-३२१५/प्र.क्र.२७०/१५/तांशि -७  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक:- १४ नोव्हेंबर, २०१७.

**संदर्भ :** उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे समक्रमांकाचा शासन निर्णय दि. २५ जुलै, २०१६.

**शासन निर्णय :-**

अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत एकूण ४७ उमेदवारांची संदर्भाधिन शासन निर्णयाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्त प्राप्त उमेदवारांपैकी खालील अध्यापकाच्या पदस्थापनेच्या ठिकाणात अंशतः बदल करण्यात येत असून सुधारीत पदस्थापनेचे ठिकाण स्तंभ-७ येथे दर्शविल्याप्रमाणे वाचण्यात यावे.

संदर्भाधीन शासन निर्णयातील अ.क्र.	गुण. क्र.	आयोग पुरस्कृत उमेदवाराचे नांव	वर्गवारी	आयोगाने शिफारस केलेला प्रवर्ग	पुर्विचे पदस्थापनेचे ठिकाण	सुधारीत पदस्थापनेचे ठिकाण	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८
१६	१७	श्री.धाबर्ड रोहित सिध्दार्थ	अ.जा.	अ.जा.-३	शासकीय तंत्रनिकेतन, नंदूरबार	शासकीय तंत्रनिकेतन, साकोली	उत्तराखंड येथील त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीतील चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, गोपनीय अहवाल व संगणक हाताळणी/ वापराबाबतचे प्रमाणपत्र (MS-CIT) सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून.

०२. उपरोक्त परिविक्षाधीन अध्यापकाच्या संदर्भाधीन नियुक्ती आदेशातील सर्व अटी व शर्ती कायम राहतील.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१११४१५३७४६९००८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सुधीर जया शेटी )  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

संबंधित उमेदवार (नोंदणीकृत डाकेने) (e-mail द्वारे)

प्रत,

१. संचालक, तंत्रशिक्षण, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राव्दारे).
३. मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
६. सहसंचालक तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, नागपूर/नाशिक (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत).
७. प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, साकोली/नंदूरबार (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत).  
(वरील उमेदवारांना रुजू करुन घेताना त्यांच्या शैक्षणिक तसेच इतर मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करुन संस्थाप्रमुखांनी स्वतः खात्री करावी व सदर उमेदवारांना हजर करुन घ्यावे व त्याबाबतचा अहवाल संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई यांच्यामार्फत शासनास तात्काळ सादर करावा. तसेच संबंधित संस्थाप्रमुखांनी या आदेशातील ज्या उमेदवाराची नियुक्ती अटीच्या अधिन राहुन केली आहे त्या उमेदवारांकडून विहित मुदतीत या अटीची पूर्तता करुन घेवून त्याबाबतचा कार्यपूर्तता अहवाल संचालक, तंत्रशिक्षण यांच्यामार्फत शासनास तात्काळ सादर करावा.)
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
९. जिल्हा कोषागार अधिकारी, नंदूरबार/भंडारा (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत).
१०. निवड नस्ती (तांशि-७).